PEOPLES INVESTMENTS LIMITED

(CIN: L67120MH1976PLC018836)

Registered Office:

NEW HIND HOUSE, 3, NAROTTAM MORARJEE MARG, BALLARD ESTATE, MUMBAI - 400 001

August 24, 2022

To,
The Department of Corporate Services - CRD
BSE Ltd.
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai 400 001

Scrip Code: 501144

Dear Sir/Madam,

<u>Sub: Peoples Investments Limited: Compliance pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")</u>

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed copies of Notice issued in respect of information regarding the 46th Annual General Meeting of the Company published today in *Financial Express* (English) and *Mumbai Lakshadeep* (Marathi) newspapers in accordance with Regulation 47 of the Listing Regulations.

Please take the above disclosure on record.

Thanking you,

Yours truly,

For Peoples Investments Limited

Suma G. Nair Director

DIN: 07100919

Encl.: as above

Tata Sons pegs AGR dues at ₹19,638 crore

RAJESH KURUP

TATA SONS, THE investmentholding arm of Tata group companies, has an adjusted gross revenue (AGR) liability of ₹19,638 crore from its two telecom companies as of the financial year ended March 31. This is higher by ₹1,148 crore compared with ₹18,490 crore as of March 31, 2021.

The liabilities are of its listed company Tata Teleservices Maharashtra (TTML) and unlisted firm Tata Teleservices (TTSL), while Tata Sons had provisioned ₹1,148 crore as AGR dues for FY22. This is much lower than ₹8,090 crore it had provisioned in the previous financial year, according to Tata

termed as AGR.



- TTSL and TTML had paid ₹4,197.37 crore
- Their AGR liability was at ₹18,490 crore as of March 31, 2021

on AGR obligations. Accordingly, the gross liabilities of the companies pertaining to AGR matter as on March 31, 2022, stood at ₹19,638 crore," it said, adding the provisions for AGR dues for the year ended March 31, 2021, was at ₹8.090 crore.

TTSL and TTML had paid ₹4,197.37 crore in FY20. Till June 2019, Tata Sons had infused ₹46,595.05 crore in TTSL to enable the companies, TTSL and its subsidiary TTML, repay loans.



DUES REPORT

- in FY20

About 70% of our consolidated cash flows will be allocated towards high-growth

60% would be earmarked for Novelis across fresh hot mills, recycling and finishing capacities in North America, South America, Asia and Europe. The rest would be spent on its India

capacity.

"...we intend to achieve a renewable capacity of 300 MW by FY25, including 100 MW solar power capacity with hybrid storage," Birla said.

residue disposal, Hindalco has 'pioneered a circular solution' where the residue is used as an input in the cement industry. In FY22, Hindalco achieved



economy was not unscathed

company is one of these. Hindalco has faced all these shockwaves and has emerged

59% at ₹30,056 crore.

NO.

School to help startups scale up operations launched

FE BUREAU Bengaluru, August 23

SOME OF INDIA'S prominent start-up founders and investors including Suruchi Maitra (Lenskart, UnitedLex, Daksh), T N Hari (Daksh, Virtusa, TaxiForSure, BigBasket), Sanjeev Aggarwal (Daksh, Helion, Fundamentum), Pramath Sinha (ISB, Harappa, Ashoka), Ashish Gupta (Helion, Junglee), and Pavan Vaish (Daksh, UnitedLex, Uber) have come together to set up the Artha School of Entrepreneurship which will look to assist

The school is set up as a Section 8 Company (a not-forprofit organisation). The first offering by this school is the Artha Scale Programme, designed for founders of early start-ups which have achieved some degree of product-market fit and are poised for scale. The objective of the programme is to make the art and science of scaling accessible to these founders.

entrepreneurs in scaling their

start-up ventures.

The defining component of this programme is a set of inperson and intense problemsolving workshops facilitated by experienced practitioners.

NO/S (QTY)

Ankit Ajmera

Executive Director

To

Engine glitch hits IndiGo's flight

PRESS TRUST OF INDIA Panaji/Mumbai, August 23

A MUMBAI-BOUND INDIGO flight with 187 passengers on board returned to the taxi bay at the Goa Airport on Tuesday afternoon due to a glitch in one of its engines, a senior airport official said here.

All the passengers were deplaned safely by rescue teams of the Indian Navy, said airport director SVT Dhananjaya Rao. The airport is part of the navy base INS Hansa. "IndiGo flight 6E 6097 Goa

to Mumbai with 187 passengers including four infants on board had to abort the flight due to a technical snag in the right engine while proceeding to the runway at 1.27 pm," he

The airline, in a statement, said the pilot got a 'momentary engine warning' during taxiing. The aircraft was taken to the taxi bay by the Navy teams, Rao said. "On a preliminary analysis,

it seems the warning was spurious and there was no fire," a senior directorate general of Civil Aviation official said. This was the second inci-

dent involving an IndiGo flight in the last three days. On Sunday one of its flights from



TRICKY RIDE

■ The airline said the pilot got a 'momentary engine warning during taxiing

■ This was the second incident involving an IndiGo flight in the last three days

Delhi to Kolkata suffered a 'false cargo smoke warning before landing.

"IndiGo Airbus (VT-IZR) operating 6E6097 from Goa to Mumbai returned back after taxiing out. While taxiing, the pilot got a momentary engine warning. The pilot carried out their procedures and returned the aircraft back for necessary inspection," IndiGo said in a statement about Tuesday's incident.

CIN: L2430GJ1976PLC008738

Registered Office: 4801/B & 4802/A, GIDC Industrial Estate, Ankleshwar- 393 002 Corporate Office: Spencer Building, Ground Floor, 30, Forjett Street, Grant Road (West), Mumbai – 400 036 Phone: 022-66112200;

E-POSTAL BALLOT NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that pursuant to Section 108 and 110 of the Companie Act. 2013 read with the Companies (Management and Administration) Rules 2014, the Company sent the PostalBallot Notice ("Notice") on 22nd August 2022 . only by e-mail, to all Members whose email IDs have been registered with the Depositories/ RTA/Company as on the cut-off date i.e. Friday, 19th August, 2022 ("Eligible Member").

ykalabs.com, website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www nseindia.com and the website of the remote e-voting serviceproviding agence viz. National Securities Depository Limited ("NSDL") https://evoting.nsdl com. Members who did not receive the Notice may download the same fron

means ("e-voting"),to its Eligible Members, for seeking their approval on the resolutions as specified in the Notice, in compliance with thecirculars, Guidelines issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars') and Securities and Exchange Board of India.

In line with the MCA Circulars, physical copies of the Notice, along with postal ballot forms and pre-paidbusiness envelope, have not been sent to any Member. Accordingly, the communication of the assent ordissent of the Members eligible to vote is restricted only ta remote e-voting i.e. by casting their votes electronically. The e-voting period will commence on Tuesday, 23rd August, 2022 at 10.00 a.m. and will end on Wednesday, 21st September, 2022 at 5.00 p.m. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter.

Members holding equity shares as on Friday, August 19, 2022 (the "Cut-off Date"), shall only be entitled to vote through remote e-voting process in relation

igned form ISR-1 to Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) Link Intime India Private Limited.

be hosted on the Company's website at www.lykalabs.com and website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com along with the

In case of any queries or issues regarding e-voting you can write an email to

Date: 23rd August, 2022 Place: Mumbai

CIN: L51909DL1983PLC016907 Regd. Office: G-4, B-1, Extension, Mohan Co-operative Industrial Estate, Mathura Road, New Delhi-110044 Tel. No.: 011-45795002 Fax: 011-23755264

Email: compliance@blsinternational.net, Website: www.blsinternational.com

2020 SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of

along with Annual Report for FY 2021-22 shall be sent to those Members who request for the same at compliance@blsinternational.net mentioning their Names, Folio Number/ DP ID and

respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by email to Company/ Registrar and Share Transfer Agent ('RTA') of the Company at compliance@blsinternational.net/

The Notice of the 38" AGM and the Annual Report 2021-22 will be made available on the website of the Company at https://www.bisinternational.com, and on the websites of BSE Limited at www.bseindia.com, on NSE India Limited https://www.nseindia.com and on Metropolitan Stock Exchange of India Ltd. at www.msei.in.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from

The Company will provide the E- voting facility to its Members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on September 14, 2022 (Wednesday) ("Cut-off date") to exercise their right to vote by electronic means both through remote e-voting or e-voting at the 38"AGM through Central Depository Services (India) Limited ("CDSL" Platform. The instructions on the process of e-voting, including the manner in which the Members holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses

bank account details should send the same immediately to their concerned Depository Participant and not to the Company, Members are also requested to give the IFSC, MICR Code of their bank account to their Depository Participants. While making payment of Dividend, the RTA is obliged to use only the data provided by the Depositories, In case of such dematerialized shares. Members who are holding shares in physical form are advised to submit particulars of their bank account, viz. name and address of the branch of the bank IFSC, MICR code of the branch, type of account and account number to the RTA by email on

Dharak Mehta Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No. ACS 40502

PEOPLES INVESTMENTS LIMITED

(CIN: L67120MH1976PLC018836) Registered Office: New Hind House, 3. Narottam Morariee Marg, Ballard Estate. Mumbai 400 001. | Tel.: 022-22686000 | Fax: 022-22620052

Email: peoplesinvestments@rediffmail.com | Website: www.pplsinvestments.com INFORMATION REGARDING 46th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the Forty Sixth Annual General Meeting ("AGM") of the Members of Peoples Investments Limited ("the Company") will be held on Thursday, September 22, 2022 at 3.30 P.M. IST through two-way VC/OAVM facility in compliance with relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact business set forth in the Notice of the AGM.

In compliance with the above Circulars, Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year 2021-22 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). A copy of this Notice along with the Annual Report for Financial Year 2021-22 will also be available on the Company's website www.pplsinvestments.com, websites of the Stock Exchange i.e. The BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Manner of registering/updating email address:

- In case the Member's e-mail ID is already registered with the Company/Link Intime India Private Limited ("LIIPL") ("Registrar and Transfer Agent")/the Depositories, log in details for e-voting shall be sent on the registered email address
- In case the Member(s) holding shares in physical mode has/have not registered e-mail address and mobile number with the Company/LIIPL/the Depositories, they may do so by sending a duly signed request letter to LIPL by providing Folio No. and Name of shareholder at (UNIT: Peoples Investments Limited), C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai 400083 or send a scanned copy of the signed request letter through e-mail to rnt.helpdesk@linkintime.co.in
- In case Shares are held in Demat mode, the Members may contact the Depository Participant ("DP") and register their email address in their Demat account as per the process advised by their DP.

Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on t businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses will be provided in the Notice convening the AGM.

The above information is being issued for the benefit of all the Members of the Company in compliance with the Circulars. This information is also available on the website of Stock Exchange at www.bseindia.com, on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on Company's website at www.pplsinvestments.com.

For further information, Members may contact LIIPL quoting the Folio Number/DP ID and Client ID at:

RAY GLOBAL CONSUMER TRADING LIMITED

(CIN: U74999MH2018PLC316376)

Registered Office: Pokharan Road No.1, Jekegram, Near Cadbury Junction, Thane-400 606.

Email: rayglobal@raymond.in | Tel: 022 40367000

INFORMATION REGARDING 4™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the Fourth (4") Annual General Meeting ("AGM") of the Members of

Ray Global Consumer Trading Limited ("the Company") will be held on Tuesday, September 20.

2022 at 4:00 P.M. IST through two-way VC/OAVM facility in compliance with all the applicable

provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder and General Circular No.

14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular

No. 20/2020 dated May 5, 2020 General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General

Circular No.19/2021 dated 8" December 2021, General Circular No. 21/2021 dated 14"

December 2021 and General Circular No. 2/2022 dated 5" May 2022 issued by the Ministry of

Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as 'Circulars'), to transact business

In compliance with the above Circulars, Notice of the 4" AGM along with the Annual Report for

Financial Year 2021-22 will be sent only through electronic mode to those Members whose email

addresses are registered with the Company/National Securities Depository Limited and Central

Depository Services (India) Limited ("the Depositories"). A copy of Notice of the 4" AGM along

with the Annual Report for Financial Year 2021-22 will also be available on the website of National

· In case the Member's e-mail ID is already registered with the Company/KFin Technologies

Limited (formerly known as KFin Technologies Private Limited) ("KTL") ("Registrar and

Transfer Agent"/"RTA")/Depositories, details for e-voting shall be sent on the registered email

In case the Member holding shares in physical mode has not registered his/her/its e-mail

address with the Company/KTL/Depositories, he/she/it may do so by sending a duly signed

request letter to KTL by providing Folio No. and Name of shareholder at (Unit: Ray Global

Consumer Trading Limited), Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District,

Nanakramouda, Serilingampally Mandal, Hyderabad 500 032), E-mail:

In the case of shares held in demat mode, the Members may contact the Depository

Participant ("DP") and register the email address in the demat account as per the process

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the

businesses as set forth in the Notice of the 4th AGM through the electronic voting system. The

manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized.

mode, physical mode and who have not registered their email addresses will be provided in the

The above information is being issued for the benefit of all the Members of the Company in

compliance with the Circulars. This information is also being available on the website of National

The Members may contact the Company's Registrar and Transfer Agent quoting the Folio

For Ray Global Consumer Trading Limited

Arun Agarwal

DINhin: 00194010

Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner for registering/updating email address:

followed and advised by the DP.

Manner of Voting at the AGM:

Number/DP ID and Client ID at:

Financial District, Nanakramguda,

Email: einward.ris@kfintech.com

(Unit: Ray Global Consumer Trading Limited)

Serilingampally Mandal, Hyderabad 500 032

Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli.

KFin Technologies Limited

Place: Mumbai

Date: August 23, 2022

Link Intime India Private Limited (Unit: Peoples Investments Limited) C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West).

Mumbai - 400083

Email: rnt.helpdesk@linkintime.co.in

Place: Mumbai

Date: August 23, 2022

set forth in the Notice of the AGM.

For Peoples Investments Limited Suma G. Nair

Director DIN: 07100911

J. K. INVESTO TRADE (INDIA) LIMITED

Phone No.: 022-22686000 | Fax No.: 022-22620052 Email: jkitil@raymond.in | Website: www.jkinvesto.com INFORMATION REGARDING 74TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

"HROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM" NOTICE is hereby given that the Seventy Fourth Annual General Meeting ("AGM") of the Members of J. K. Investo Trade (India) Limited ("the Company") will be held on Tuesday.

with all the applicable provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder and in compliance with relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA'), to transact business set forth in the Notice of the AGM. In compliance with the above Circulars, Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year 2021-22 will be sent only through electronic mode to those Members whose

email addresses are registered with the Company/National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). A copy of Notice along with the Annual Report for Financial Year 2021-22 will also be available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner for registering/updating email address:

- voting shall be sent on the registered email address.
- In case the Member(s) holding shares in physical mode has/have not registered e-mail address with the Company/LIIPL/Depositories, they may do so by sending a duly signed request letter to LIIPL by providing Folio No. and Name of shareholder at LIIPL, (UNIT: J. K. Investo Trade (India) Limited), C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 or send a scanned copy of the signed request letter through e-mail to
- In the case of Shares held in Demat mode, the Members may contact the Depository Participant ("DP") and register the email address in the Demat account as per the process followed and advised by the DP.

Manner of Voting at the AGM: Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the

businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses will be provided in the Notice convening the AGM.

National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. For further information, Members may contact LIIPL quoting the Folio Number/DP ID and

Link Intime India Private Limited (Unit: J. K. Investo Trade (India) Limited)

C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Email: rnt.helpdesk@linkintime.co.in

Place: Mumbai Date: August 23, 2022



CPCL forms JV for ₹31,580-cr refinery

THE BOARD OF directors of Chennai Petroleum Corporation (CPCL) has approved the proposal for formation of a joint venture company for implementing the 9 MMTPA refinery project at Cauvery Basin at Nagapattinam in Tamil Nadu, at an estimated

cost of ₹31,580 crore. CPCL will hold 25% stake in the new refinery while Indian Oil and other seed equity investors such as Axis Bank, HDFC Life Insurance Company, ICICI Bank, ICICI Prudential Life Insurance

Company and SBI Life Insurance will hold the rest. The board has also accorded approval for equity investment of up to ₹2,570 crore by CPCL in the JV.

CPCL is setting up a new grassroot refinery of 9 MMTPA capacity at Nagapattinam and will be set up in an area of about 1,300 acres. The new refinery will produce petrol and diesel of Bharat Stage-VI specifications and polypropylene as a value added product, at a project cost of ₹31,580 crore.

—FE BUREAU

CHALET

Chalet Hotels Limited CIN: L55101MH1986PLC038538

Registered Office: Raheja Tower, Plot No. C-30, Block G. Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051 Tel: 022 2656 4000 Fax: +91-22-26565451 Email: companysecretary@chalethotels.com Website: www.chalethotels.com

NOTICE OF THE 37" ANNUAL GENERAL MEETING OF CHALET HOTELS LIMITED

NOTICE is hereby given that the Thirty Seventh Annual General Meeting ('AGM') of the Members of Chalet Hotels Limited ('the Company') is scheduled to be held on Wednesday, September 14, 2022 at 03.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice convening the said AGM. The AGM is being held through VC / OAVM in compliance with Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and Circular No. 17/2020 dated April 13, 2020, read with Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 2/2022 dated May 5, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circular SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 read with SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, issued by the Securities and

Exchange Board of India ('SEBI') (collectively 'Applicable Circulars').

In terms of the Applicable Circulars, the Notice convening the AGM and e-

Voting instructions along with the Annual Report have been sent only in electronic form to those Members whose email addresses are registered with their respective Depository Participant(s) / Registrar and Share Transfer Agent ('RTA') of the Company, viz. KFin Technologies Limited ('KFin'). Members who have not registered their email address, may temporarily get their email address and mobile number updated with the Company's RTA, by clicking the link https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx and selecting the name of the Company, i.e. Chalet Hotels Limited and thereafter filling in the required details. Alternatively, Members may send an email request at the email id einward.ris@kfintech.com along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested copy of PAN and Client Master Data. The Notice of the AGM along with e-voting instructions and Annual Report are available on the website of the RTA viz. https://evoting.kfintech.com as well as on the website of the Company at www.chalethotels.com/annual-reports/. The same is also available on the website of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com. The Members are requested to refer to the AGM Notice, for instructions in respect

of attending the AGM through VC / OAVM or voting through electronic means. l his newspaper intimation will also be available on the Company's website a www.chalethotels.com and on the websites of the Stock Exchanges. The Company is providing its Members the facility to exercise their right to vote

on resolutions proposed to be passed by electronic means ('remote e-Voting') before and at the AGM, by which Members may cast their votes using the remote e-Voting system. The remote e-Voting facility shall commence on Sunday, September 11, 2022 from 9:00 a.m. (IST) and end on Tuesday, September 13, 2022 at 5:00 p.m. (IST). The remote e-Voting module shall thereafter be disabled for voting and subsequently enabled for e-Voting at the AGM.

Only Members, whose names appear in the Register of Members / Beneficial

Owners as on the cut-off date viz. Thursday, September 8, 2022, shall be entitled to avail the facility of remote e-Voting before and at the AGM. Any person who becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date may obtain the 'User ID' and 'Password' by sending a request at evoting@kfintech.com. The detailed procedure for obtaining the 'User ID' and 'Password' is also provided in the Notice of the AGM which is available on Company's website and KFin's website mentioned above. Further, please note that, in terms of Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 issued by SEBI dated December 9, 2020, individual shareholders holding shares in dematerialized form are requested to follow the process mentioned in the Notice for ascertaining the login credentials and access e-Voting facility provided by the Depositories -NSDL/CDSL to cast their vote. The login credentials provided by KFin should only be used for attending the AGM. For other shareholders (i.e., Non-Individual shareholders holding securities in demat mode), the Company is providing facility for remote e-Voting, through its RTA's e-Voting platform https://evoting.kfintech.com and the login credentials are to be used for both e-

Voting as well as for attending the AGM. The Members who have cast their vote(s) by remote e-Voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again.

Members are requested to note the following contact details for addressing

Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda,

queries / grievances, if any:

Mr. Umesh Pandey (Unit: Chalet Hotels Limited)

KFin Technologies Limited

Toll free No. 1800 309 4001

Christabelle Baptista

Company Secretary and Compliance Officer

financialexp.epas.in

COMPANIES

Mumbai, August 23

Sons'annual report.

Under telecom licensing rules, operators are mandated to pay licence fee and spectrum charges to the government under a revenue share agreement. The method used to calculate this revenue share is

"During the year ended March 31,2022,TTSL and TTML continued to recognise interest



Email: companysecretary@lykalabs.com Website: www.lykalabs.com

A copy of the Notice is also available on the website of the Company - www

The Company is providing facility for voting remotely, only by electronic

to the resolutions as specified in the Notice. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their KYC details includingemail address with the relevant Depository Participants. Members holding shares in physical form are requested to register update their KYC details including email address by submitting duly filled and

The results of the e-voting will be announced within 2 working days fron the conclusion of e-voting period, and along with the Scrutinizer's report wil

evoting@nsdl.co.in or contact at 1800 1020 990 /1800 224 430 For Lyka Labs Limited

Piyush G Hindia Company Secretary & Compliance Officer

BLS BLS INTERNATIONAL SERVICES LIMITED

38" ANNUAL GENERAL MEETING OF BLS INTERNATIONAL SERVICES LIMITED Members of the Company are requested to note that the 38"Annual General Meeting (38"AGM) of BLS International Services Limited ("the Company") will be held or Wednesday, September 21, 2022 at 03:00 P.M. through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/ OAVM") facility to transact the business to be set out in the Notice of the 38" AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 2/2021 dated January 15, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), SEBI Circular nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12

India ("SEBI Circular") and in compliance with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"). Electronic copies of Notice of 38"AGM, procedure and instructions for e-voting and the Annual Report 2021-22 will be sent to those Members whose email address are available with RTA i.e. Beetal Financial Computer Services Private Limited, the Company or the Depository Participant(s) as on August 19, 2021. The physical copy of the Notice of the AGM

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in

Thursday, September 15, 2022 to Wednesday, September 21, 2022 (both days inclusive).

Members who hold shares in dematerialized form and want to provide/change/correct their beetalrta@gmail.com. For BLS International Services Limited

India business and about \$4.5 billion for Novelis, its US subdownstream sidiary, as part of its organic expansion plans. segments."

• \$4.5 BN EARMARKED FOR NOVELIS

Hindalco lines up

\$7.5 billion capex

"On the clean energy front, the company has achieved its targets of 100 MW renewable capacity," company's chairman Kumar Mangalam Birla told shareholders at the company's annual general meeting on Tuesday.

"About 70% of our consol-

idated cash flows will be allocated towards high-growth downstream segments, such as electric vehicles, mobility, packaging, batteries, building and construction and consumer durables," Birla said, adding, the company is wellpositioned to drive a new wave of transformational growth fuelled by organic

expansion. Earlier in March, Hindalco the metal flagship company of the Aditya Birla Group – had announced a capital expenditure outlay of \$8 billion over

the next five years. Out of this,

KUMAR MANGALAM BIRLA CHAIRMAN, HINDALCO

business. On the clean energy front, the company has achieved its targets of 100 MW renewable

On the issue of bauxite

Stating that the Indian

by developments across the disruptions.

stronger," he added. In FY22, Hindalco's consolidated net profit grew four times to ₹13,730 crore and

100% bauxite residue utilisation at three refineries, even as it achieved 114% fly ash utili-

world, such as the pandemic and war in Ukraine, Birla opined that businesses need to be more agile and resilient than ever before to deal with "I am happy to say that your

consolidated Ebitda was up

OSBI

Anytime Channels, Corporate Centre, 3rd Floor, World Trade Centre Arcade, Cuff Parade, Mumbai - 400005

CORRIGENDUM - 4

RFP No. SBI/ACV/2022-23/001 Dated: 20.06.2022 Last date for Bid submission with reference to RFP for procurement of OTC Lock Management Solution and Services has been extended to 30.08.2022. Amendments in RFP document shall be uploaded at Bank's portal https://bank.sbi in Procurement News link and e-tendering portal https://e.tender.sbi/SBI/by 24.08.2022.

Deputy General Manager Place: Mumbai Date: 23.08.2022 (Implementation & Rollout) Notice is hereby given that the following share certificates are registered in our name ha been lost. Therefore, We have applied for issue of duplicate share certificate to the Deepak Nitrite Limited, Registered Office Address at Aaditya-I, Chhani Road, Vadodara- 390024 (Gujarat). So, general public are hereby warned about not to deal with the following

securities and if company do not receive any objection within 15 days from the date of

publication of this notice on above-mentioned regd. address of the company, or to the company's R&T Agent LinkIntime India Pvt Ltd, UNIT - Deepak Nitrite Limited (B-102 & 103, Shangrila complex, First floor, Opp HDFC Bank, Near Radhakrishna Char Rasta, Akota, Vadodara - 390020). The company will proceed for the issue of Duplicate share certificate(s) in our name. SR. FOLIO CERTI SHARES DISTINCTIVE NO.

50915021 50916020 150 1000 A01977 M/s. Ajcon Global Services Limited 103184116 103185115 2118 1000 For Ajcon Gobal Services Limited Place: Mumbai

SHAREHOLDERS

Date: 23-08-2022 CENTRAL WAREHOUSING CORPORATION
(A Govt. of India Undertaking)

Siri Institutional Area, August Kranti Marg. Hauz Khas, New Delhi-110016 Ph: 011 26524100 Warehousing for Everyone No. CWC/B&C/AGM/2022 NOTICE

60th Annual General Meeting of the Central Warehousing Corporation will be held through video conferencing (VC)/OAVM at 1200 hours on 24.09.2022 (Saturday) at corporate office. Detailed notice in this regard is sent to all shareholders to their registered address by speed post with detailed instructions for participation. Participants have to send duly filled Proxy form (having hologram) (Original-1)/Resolution through post/courier to the office of Secretary, Central Warehousing Corporation, 4/1, Siri Institutional Area, August Kranti Marg, Hauz Khas, New Delhi and are also advised to send a scanned copy of same to our email secycwc@cewacor.nic.in or on whatsapp no. +91-99712-36904 on or before 1700 hours on 20.09.2022. As such Proxy-1 & Resolution issued

For detailed information please log on to www.cewacor.nic.in

prior to the date of notice i.e. 24.08.2022 and deposited after 20.09.2022

CIN: U99999MH1947PLC005735 Registered Office: New Hind House, 3 N. M. Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001

September 20, 2022 at 11:30 A.M. IST through two-way VC/OAVM facility in compliance

- In case the Member's e-mail ID is already registered with the Company/Link Intime India Private Limited ("LIIPL") ("Registrar and Transfer Agent")/ the Depositories; details for e-
- rnt.helpdesk@linkintime.co.in

The above information is being issued for the benefit of all the Members of the Company in compliance with the Circulars. This information is also being available on the website of

For J. K. Investo Trade (India) Limited

Date : August 23, 2022

Place: Mumbai

Hyderabad 500 032.

Email ID: einward.ris@kfintech.com For Chalet Hotels Limited

can cast their vote through e-voting, will be provided as part of the Notice of the 38"AGM.

Date: 23 August, 2022 Place: New Delhi

आत्मनिर्भर. विकसित गावे हाच आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा पाया

- कपिल पाटील नवी दिल्ली, दि.२३ : 'र-वयंपूर्ण पायाभूत सुविधा असलेले गाव' या संकल्पनेवर आधारित पंचायतींमध्ये शाश्वत विकास उद्घिष्टांचे रशानिकीकरण या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन आज

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील आणि पंजाबचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांच्या हरने पंजाबमधील मोहाली येथे झाले. दोन दिवसीय कार्यशाळेत देशभरातून पंचायती राज संस्थांचे सुमारे १,३०० निवडून आलेले प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. आपल्या भाषणात कपिल मोरेश्वर पाटील म्हणाले की, गावांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. ही परिषद विचारांची ढेवाणघेवाण आणि स्थानिक प्रशासन आणि पंचायती राज संस्थांमधील विनिमय कार्यक्रमांद्वारे राज्यांद्वारे अनुसरण करण्याच्या सर्वो

त्तम पद्भतींची

संधी प्रदान

सुविधांच्या

करते. पायाभूत

विकासासाठी ते

उपयुक्त ठरेल.

ोरेश्वर पाटील

म्हणाले की,

केंद्र सरकार

राज्यांना

पायाभूत

स्रविधांच्या

विकासासाठी

पुरेशी आर्थिक

मदत करते.

आत्मनिर्भर

स्वप्न पूर्ण

केंद्राकडून

करण्यासाठी

राज्यांना पूर्ण

त्यांनी दिले.

अक्षय ऊर्जा

प्रदान करते

की बहतांश

सहकार्य मिळेल

असे आश्वासन

प्रदूषणमुक्त ऊर्जा

याकडे त्यांनी लक्ष

वेधले. ते म्हणाले

पंचायती डिजिटल

झाल्या आहेत.

इच्छित उद्घिष्टे

करण्यासाठी

असलेल्या

सर्वांगीण

भर दिला.

दृष्टीकोनातून

काम करण्याच्या

गरजेवर त्यांनी

सर्वांचा समावेश

साध्य

गावांचे

कपिल म

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. चंद्रकात गोविंद नार्वेकर हे फ्लॅट क्र.१०४, श्री स्वामी साई हपा एसआरए को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.. सीटीएर कृपा एसआरए का-आप. हासिंग सासायटा ाल., साटाएर क्र.२७८, २७८/१ ते १८, गाव मोगरा, जोगेश्वरी (पुर्व) मुंबई–४०००६० येथील जागेचे सदस्य व मालक होते स्वर्गीय श्री. चंद्रकांत गोविंद नार्वेकर यांचे २२.०१.२०१३ रोजी निधन झाले. त्यांचे निधनानंतर त्यांच्या परचार (त्यांची पत्नी स्वर्गीय श्रीमती चंद्रावती चंद्रकांत नार्वेकर मृत्यु दिनांक ०२.०१.२०१०) व त्यांची मुलगी/कायदेशी ृर् वारसदार श्रीमती निलीमा एस. शेट्टी, अर्जदार/सदर सोसायटीच्या इच्छुक सदस्या यांनी त्यांच्या नावे मयत सदस्याद्वारे धारण शेअर्सचे हस्तांतरणासाठी सोसायटीकडे कायदेशीर व आवश्यक दस्तावेजांसह अर्ज केला आहे. खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर फ्लॅटमध्ये मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास दावेदार किंवा आक्षेपकर्त किंवा अन्य वारसदारांकडून दावा किंवा आक्षेप योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत मागवित आहेत. वर विहित कालावधीत कोणताही दावा/ आक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाण नयत सदस्याचे शेअर्स व हित यासह व्यवहार करण्याच माझे अशिलास अधिकार असतील.

श्री. एस.जी. पाटील (वकील उच्च न्यायालय), अपुव दुकान् ६, इमारत क्र.बी-११, सेक्टर क्र.७, शांतीनग रा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large under instruction of my client Smt. Sadhana Sunil Nayak, that originally Mr. Sunil S. Nayak was I awful owner of Flat No. B-14, 3rd Floor, Marol awful owner of Flat No. B-14, 3" Floor, Marol Mayur ChS. Ltd., Mayur Apartment, Military Road, Off Marol Maroshi Road, Marol, Andheri (E), Mumbai- 400059, adm. about 403 sq.fts. built up, situated on the plot of land bearing CTS. No. 241/D of Village Marol, Taluka Andheri in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban, which he had purchased from Mr. B.A. Mehta & Mrs. Zarine B. Mehta vide Agreement dated 29.06.1987.
That said Mr. Sunil S. Nayak died on 02.01.1994.
leaving behind him, his wife Smt. Sadhana Sunil
Nayak. That after death of said Late Sunil S. Nayak, his wife registered the Confirmation Deed dated 23.02.1995, registered vide documen No. BDR-1/664/1995 dated 15.01.2009. Since No. BDR-1/664/1995 dated 15.01.2009. Since then my client Smt. Sadhana Sunil Nayak is in use, occupation of the said flat as lawful sole owner thereof. That my client Smt. Sadhana Sunil Nayak intends to sell / transfer the said flat to any prospective purchaser/s.

Any person / party / legal heirs / representative having any adverse claim or interest over the said Flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 14 days from the date of publication hereof otherwise no claim shall be entertained.

shall be entertained.
Place: Mumbai Date: 24.08.2022

SHALESH KUMAR MISHRA (Advocate High Court
Office: 811, 8" Floor, D Wing, Jay Hanumar
Nagar C.H.S., Opp. Kamgar Stadium
S. B. Road, Dadar (W), Mumbai-400028

PUBLIC NOTICE

This is to inform the general public tha Shri Daji Krishna Zinjurte, whos name is in the Original Share Certificate Nos 804,805,806 Dtd: 15/07/2012 , Distinctive Nos. 4016 to 4020, 4021 to 4025 & 4026 to 4030 (both inclusive) of 23B, Fla Nos.1610-1611-1612 of Samartha Aangan, Shree Swami Samartha Prasanna Oshiwara East Unit No. I Co Prasanna Oshiwara East Unit No. I Copp Hsg Soc Ltd., having address at Samartha Aangan Complex, Off KL Walawalkar Marg, Oshiwara, Andheri (W. Mumbai - 400053, has expired on 24/03/2022. The co-member Smt. Sunanda Daji Zinjurte wanting the society to delete the name of Shri Daji Krishna Zinjurte, from the above share contificate on the special New Park Daji certificate are as under: 1) Shri Daji Krishna Zinjurte. The society hereby invites claims and

objections from the claimant/s or objector/s for the deletion of the name of **Shri Daji Krishna Zinjurte** from the above Share Certificate, within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for the deletion of name from the Share Certificates to the Secretary Of Samartha Aangan, Shree Swami Samartha Prasanna Oshiwara East Unit No. I Co-op Hsg Soc Ltd. at the address given above. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to delete the name of deceased person from the said Share Certificates in such manner a is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer o shares and the interest of the decease. member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. For and on behalf of Samartha Aangan, Shree Swam Samartha Prasanna Oshiwara East Uni

No. I Co-op Hsg Soc Ltd.,

Hon. Secretary Place: Mumbai

Date: 24/08/2022

जाहीर सूचना

श्री. सहदेव नारायण बागवे हे ताराबाग ऐक्यवर्धव कोहौसोलि., सेठ मोतिशा लेन, माझगाव, मुंबई-४०००१० या सोसायटीचे रहिवासी असून गणेश दर्शन, ए विंगमधील फ्लंट क्र.३०२ चे मालक होते. यांचे बऱ्याच काळापुर्वी कोणतेही वारसदार नेमता निधन झाले.

माझे अशील शोभा सधाकर बागवे या मयत रहिवासीचे कायदेशीर वारसदार असल्याने प्रयत सहदेव नारायण बागवे यांच्या नावावरून माझे अशील शोभा सुधाकर बागवे यांच्या नावे गणेश दर्शन ताराबाग ऐक्यवर्धक कोहौसोलि. या इमारतीच्या ए विंगमधील फ्लॅट क्र.३०२ बाबत शेअर्स व हित हस्तांतरण करू इच्छित आहेत

माझे अशिलांनी याद्वारे सोसायटीचे भांडवल मालमत्तेतील मयत सदस्याचे फ्लॅट/शेअर्स व हित शोधा सधाक्य लागवे यांच्या नावे इस्तांतरणालाल दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडून सोसायटीचे भांडवल/मालमत्तेतील शोभा सुधाकर बागवे यांच्य नावे मयत रहिवाशाचे शेअर्स व हित हस्तांतरणाबाब दावा/आक्षेप पष्ट्यर्थ दस्तावेज व इतर पराव्यांच्य पतींमह टावा /आश्रेष माग्रविले आहेत. जर विहि कालावधित दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यार माझे अशील सोसायटीचे उप-विधी व एमसीएर कायदा १९६० अंतर्गत तरतुदीप्रमाणे भांडवल मालमत्तेतील मयत रहिवाशाचे शेअर्स व हित यासह व्यवहार करण्यास माझे अशील मक्त असतील.

ठिकाण: मुंबई दिनांक: २४.०८.२०२२

सही/ श्री. जिमसन जेम बीएमएस, एलएलर्ब शोभा सुधाकर बागवे यांचे वकील कार्यालय क्र. १, १३७/ए, सेन्ट मेरी रोड, माझगाव कोर्टा समोर, मुंबई-४०००१०

Appendix-16

(Under the Bye-law No. 35) The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the Shares and the interest of the Deceased member in the capital/property of the Society

NOTICE MR. KAILASH RAMNIVAS VYAS, who was the second co-owner and member of ombay Market C.H.S. Ltd, Shri Chatrapati Shivaji Maharaj Marg, Opp. Bassein Catholic Bank, Bhayandar (West), District-Thane - 401101, Maharashtra, India, having is individual 33.33% share and ownership rights and title and who was holding **Flat** No-18, Third floor, A Wing, who expired on dated. 12th April, 2021 at Bhayandar, hane respectively. Further, the said deceased left behind himself his remaining legal heirs i.e. Widow MRS. ANJU KAILASH VYAS, Daughter MISS. KRITIKA KAILASH

VYAS and Son MR. ACHYUTTAM KAILASH VYAS respectively.

The society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manners as provided under the bye-laws of the society. The claims/objections, if iny, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for nspection by the claimants/objectors, in the office of the society/with the chairman of the society, from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and behalf of Bombay Market C. H. S. limited Sd/-

Place: Thane Date: 24th August, 2022.

Chairman/Secretary

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

सीआवएनः एकप्५२००एमएवर्९८४पीएलसी०३४७८९ नोंद.कार्योल्यः ५०७, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर::०२२-२६३३५५८३ ई-मेल:netlink@easy2source.com वेबसाईट:www.nsil.co.in

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

थेथे सूचना देण्यात येत आहे की**, नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) एजीएम घेण्याच्या सूचनेत विहित विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओं कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य ट्रकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) गर्फत होणार आहे.

. वि. सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन अधिनियम, २०१४ चे नियम १० आणि सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेखुलेशन्त २०१५ च्या नियम ४२ नुसार आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात

वर नमुद कलम, नियम व अधिनियमाच्या पुर्ततेनुसार सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक दि.५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, दि.१५ जून, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.२१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ आणि परिपत्रक क्र.०२/२०२२ दि.०५ रे, २०२० (प्रमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत दिताब १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ आणि १३ मे, २०२२ (सेबी परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या शस्त्रविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममफ्त एजीएम घेण्यास मान्यता दिलेली आहे. कायद्याच्या तर्तुदीनुसार, मसीए परिपत्रके, लिस्टींग रेग्युलेशन्स व सेबी परिपत्रकानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम होईल.

रजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीक नोंद आहेत त्यांना उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततानुसार विद्युत स्वरुपात पाठविण्यात येतील सदस्यांनी नोंद घ्यांवी की, एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य वरस्थाना नार व्यापा की, रुजाएन सूचना पांचाय वर्ष २०४२-२२ काराता पांचक अह्यात कनाच्या www.nsii.coi.n व स्टॉक रक्ष्मचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्या <u>evoting@nsdl.coi.n</u> वेबसाइंटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल. . हेपनीद्वारे एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिम

ई-बोटिंग) देण्यात येईल. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई-बोटिंग प्रणालीने (ई-बोटिंग) मतदानार्च सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-बोटिंग/ई-बोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएममध्ये नमुद आहे. . न्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे यापुर्वीच नोंद आहेत त्यांना एजीएम सूचनेत ई–वोटिंगकरिता लॉगइन

पशील दिलेले आहे आणि ते सदस्यांच्या नोंद ई–मेलवर पाठविले जातील. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी विद्युत स्वरुपात भागधारणेसदर्भात त्यांचे ठेवीदार सहभागीदारमार्फत ठेवीदाराकडे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणेसंदर्भात कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अँड्रोईट

कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि., नोंदणीकृत कार्यालय-९९/२०, जॉफरभॉय इंडस्ट्रीयल इस्टेट, मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ येथे लेखी कळवून नोंद करून घ्यावेत. ास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे किंवा ज्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नाहीत किंवा जर कोणा व्यक्तीने कंपनीचे सूचना वितरणानंतर शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद दिनांक अर्थात गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल अशा सदस्यांनी <u>evoting@nsdl.co.in</u> वर

विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि, जर सदस्य ईं–वोटिंगकरिता एन नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. ात्पुरत्या स्वरुपात विद्युत स्वरुपाने ई-मेल, बँक तपशील व भ्रमणध्वनी क्रमांक अद्यायावत करण्याची लिंक nfo@adroitcorporate.com वर उपलब्ध आहे आणि ई-मेल, बँक तपशील व मोबाईल क्रमांक

ग्द्यायावत करण्यात तपशील एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेडकरित कार्यकारी संचालिका व सीएफओ

डीआयएन: ००३७८३८३

ठिकाण: शिकागो दिनांक: २४.०८.२०२२

रिव्हेनन्ट एस्पोर्टस एलएलपी नोंद. कार्या: तळमजला, क्रिस्टल ३, रोड क्र.१, सिंधी सोसायटी, चेंबूर पुर्व, मुंबई-४०००७४

एलएलपीआयएन: एएडब्ल्यु-७६०५ नमुना क्र. युआरसी-२

कायहान् एकरण २१ ने भाग १ अंतर्गत नोंटणीबाबत सन्ता देण्यानी जाहिगत (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत रिव्हेनन्ट टायिट्य भागीरारी संस्थेनी (गल्यालगी) सोंस्थी स्त्या येथील कंपनी निबंधक, महाराष्ट्र यांच्याकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.

कंपनीचे प्रमख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

अ) प्रोग्रामिंग, कोडींग, आयोजन, प्रक्रिया, डिझाईन, सूत्रीकरण, संशोधन, दुरुस्ती, असेंबलिंग, आयात, विपणन, विक्री, निर्यात आणि अन्यथा व्यवहार, हाताळणी आणि ऑनलाइन गेम लाइव्ह स्पोर्ट्स इन्हेंट्स विकसित करण्याचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि अंतिम वापरकर्त्यांना ते वितरित

ब) भारतात किंवा इतरत्र व्हिडीओ गेम्स तयार करण्याच्या प्रक्रियेला स्वयंचलित करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करणे, डिझाइन करणे, विकसित करणे, खरेदी करणे, विक्री करणे, आयात करणे, निर्यात करणे किंवा अन्यथा डिझाईन, विकसित, प्रकाशित आणि समर्थन करण्यासाठी व्यवसाय चालू ठेवणे. आणि इतर मनोरंजन सॉफ्टवेअर. व्हॉइस किंवा ब्रॉडकास्ट नेटवर्कद्वारे किंवा अन्यथा भारतात किंवा परदेशात सामग्री प्रदात्याचा व्यवसाय (व्हिडिओ, ऑडिओ आणि गेमिंग आधारित सामग्रीसह) सुरू ठेवणे.

क) गेमिंग, वेब ऍप्लिकेशन्स आणि वेबसाइट्ससह सर्व प्रकारचे मोबाइल ऍप्लिकेशन्स विकसित करणे, डिझाइन करणे, विपणन, व्यापार, हस्तांतरण, निर्यात, आयात, खरेदी आणि विक्री या संबंधात व्यवसाय ऑनलाइन तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार सेवा चाल ठेवणे, मोबाइल फोन, किंव इतर कोणतेही संगणक, दळणवळणाचे साधन, उपकरणे, उपकरणे, उपकरणे आणि वरील व्यवसाय क्षेत्राशी संबंधित किंवा अनुषंगिक असलेल्या सर्व व्यवसायांमध्ये गुंतणे

ड) सर्व प्रकारच्या मैदानी आणि इनडोअर खेळांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी एक प्रवाहकीय आणि दोलायमान व्यावसायिक परिसंस्था निर्माण करणे, तळागाळापासन ऍथलेटिक्स, खेळ आणि खेळांना चांगल्या सुविधा देऊन किंवा वेगवेगळ्या खेळांसाठी शैक्षणिक संस्था चालवून प्रोत्साहन देणे. आणि नामवंत प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देणे, विविध योजनांद्वारे खेळ आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणे, दृकश्राव्य, दूरचित्रवाणी, टीव्ही मालिका आणि माहितीपट बनवून क्रीडा आणि संस्कृतीच प्रसार करणे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळ आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणे. लोकांमध्ये स्वास्थ्य सुधारण्यासाठी स्पोर्टस्चा एक अत्यावश्यक मार्ग म्हणून प्रोत्साहन आणि प्रकल्प करणे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धकांचे आयोजन करणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-तळमजला, क्रिस्टल ३, रोड क्र.१, सिंधी सोसायटी, चेंबूर पुर्व, मुंबई-४०००७४ येथे निरीक्षणासाठी

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा) १२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **२१ दिवसांत** पाठवावेत. तसेच एक प्रत एलएलपीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत २२ ऑगस्ट. २०२२ रिव्हेनन्ट एस्पोर्टस एलएलपीकरित

सही / -रोहित नरेश जगासिय पदसिद्ध भागीदार डीपीआयएन:०८२०२४८६



Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

NOTICE NO. 64/2022

This is with reference to Notice No. 63/2022 dated August 21, 2022 informing the investors/unit holders about record date for distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of the Schemes stated therein. As stated in the notice dated August 21, 2022, in case the record date falls on a day which is not a Business Day, the record date shall be the immediately following Business Day. Accordingly, the record date for the distribution under IDCW Options as per the said notice ad shall be Monday, August 29, 2022.

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited

(Formerly BNP Paribas Asset Management India Private Limited) (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Sd/-Authorised Signatory Date : August 23, 2022 Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

नवी मुंबई महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

फेर निविदा सुचना क्र.नमुंमपा/ श. अ./177/2022-2023

अ. क्र.	कामाचे नांव	अंदाजपत्रकिय रक्कम (रू.)
1	घणसोली विभागातील प्रभाग क्रमांक 32 मधील श्री. गणेश सॉमील जवळील वॉर्ड ऑफिस, राजकमळ ज्वेलर्स ते अंबरचे झाड, समर्थनगर, जिजामाता पर्यंत मलवाहिनी बदलणे.	2,66,69,837/-
2	घणसोली विभागातील प्रभाग क्र.34 मधील FoB सेक्टर- ते गणेश कृपा को.ऑ.हौ. सोसायटी जवळील गार्डन पर्यंत मलवाहिनी टाकणे.	60,90,827/-

निविदा प्स्तिका ई-टेंडरिंग (E-Tendering) संगणक प्रणालीच्या https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर व www.nmmc.gov.ir या संकेतस्थळावर दि.24/08/2022 रोजी प्राप्त होतील.निविदेचे सादरीकरण https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टेंडरिंग (E-Tendering) प्रकियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी सदर संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबरवर संपर्क

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे..

> सही/ (संजय देसाई) शहर अभियंता

नवी मुंबई महानगरपालिका

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/571/2022

रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड

(सीआयएन : U74999MH2018PLC316376) नोंदणीकृत कार्यालय: पोखरण रोड नं. १, जेकेग्राम, कॅडबरी जंक्शनजवळ, ठाणे - ४०० ६०६. ई-मेल : rayglobal@raymond.in । दूर. : ०२२-४०३६७०००

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') च्या माध्यमातून आयोजित करावयाच्या ४ थ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

गाद्वारे **सचना** देण्यात येत आहे की. कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र १४/२०२० दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२० दि. १३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र २०/२०२० दि. ०५.०५.२०२० , सर्वसाधारण परिपत्रक क्र ०२/२०२१, दि. १३.०१.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र १९/२०२१, दि. ०८.१२.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र २१/२०२१, दि १४.१२.२०२१ व सर्वसाधारण परिपत्रक क्र ०२/२०२२, दि. ०५.०५.२०२२ (यापुढे एकत्रितरीत्या परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्गत रे ग्लोबल कन्द्रयुमर ट्रेडिंग लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची चवधी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी दोन पद्धतीतून - व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून **मंगळवार, दि.** २०.०**९.२०२२ रोजी दु. ४.०० वा**. (भा. प्र. वे.) आयोजित करण्यात येत आहे.

वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/नॅशनल सीक्युरिटीज डिपॉॉझटरी लिमिटेड व सेंट्रल डिपॉॉझटरी सिव्हेंसेस (इंडिया) लिमिटेड (डिपॉॉझटरीज) यांच्याकडे नोंदवलेले असतील त्यांना वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत ४ थ्या एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठर आली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत सूचनेची एक प्रत नॅशनल सीक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)ची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहे. ई-मेल पत्ता नोंदवणे/अद्ययावत करण्याचे स्वरूप:

 सभासदांचा ई-मेल आयडी कंपनी/केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (पूर्वी केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लेमिटेड) (केटीएल) (रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट)/डिपॉझिटरीज यांच्याकडे आधीच नोंदवलेला असल्यास ई-मतदानाकरिताचा लॉग इन तपशील नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठवण्यात येईल.

 कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी त्यांचा ई-मेल पत्ता कंपनी/केटीपीएल/डिपॉझिटरीज् यांच्याकडे नोंदवलेला नसल्यास ते केटीपीएल यांना फोलिओ क्रमांक व भागधारकांचे नाव नमूद करून (युनिट : रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडल, हैदराबाद - ५०० ०३२, ई-मेल : einward.ris@ kfintech.com येथे पाठवावेत.

डीमॅट स्वरूपातील भागधारणाच्या संदर्भात सभासदांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) ना संपर्क साधावा व विहित प्रक्रियेनुसार वडीपीद्वारे दिलेल्या सूचनेनुसार डीमॅट खात्यामध्ये ई-मेल पत्ता नोंदवावा

ध्ये मतदानाचे स्वरूप :

. नभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर परोक्ष स्वरूपात किंवा एजीएमद्रस्यान इलेक्ट्रॉनिक मतदा-ब्रणालीच्या माध्यमातून मत देण्याची संधी देण्यात येईल. डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील, कागदोपत्री स्वरूपातील गगधारक तसेच आपले ई-मेल पत्ते न नोंदवलेल्या सभासदांकरिता परोक्ष स्वरूपातील किंवा एजीएमदरम्य मतदानाचे स्वरूप एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत दिलेले आहे. वरील माहिती ही परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांच्या हितार्थ जारी करण्यात येत आहे.

सदर माहिती स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटसवर तसेच कंपनीची वेबसाइट www.evoting.nsdl.com वरर्ह

सभासद आपला फोलिओ क्र. /डीपी आयडी व क्लायन्ट आयडी नमूद करून कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट यांना खालील पत्त्यावर संपर्क साधू शकतील :

केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड

ठिकाण : मुंबई

(युनिट : रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड) सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबोवली, कायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडल, हैदराबाद - ५०० ०३२

ई-मेल : einward.ris@kfintech.com

रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड करित अरुण अगरवाल **मंचा**लव

दिनांक: २३.०८.२०२२

डीआयएन : ००१९४०१०

FINE - LINE CIRCUITS LIMITED

CIN NO: L72900MH1989PLC131521 REGD.OFFICE: 145 SDF - V, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI - 400 096. Phone No: 022 2829 0244/245, Fax No: 022 2829 2554, Email: fineline@fineline.co.in Website: www.finelineindia.com

NOTICE OF THIRTY SECOND ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the Thirty Second Annual General Meeting ("AGM") of the Members of Fine Line Circuits Limited ("the Company") will be held on Thursday, September 22, 2022 at 11:00 a.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a Common Venue to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular dated May 05, 2020 read with Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 (Collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ('SEBI') vide its circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 ('SEBI Circulars'), permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at the common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along-with the Annual Report for the financial year 2021-22 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars. The Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2021-22 will also be available on the Company's website www.finelineindia.com and website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("Remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting and e-voting system during the AGM is provided in the Notice of the AGM.

If your email id is already registered with the Company/Depository, login details for e-voting are being sent on your registered email address.

Nembers who have still not registered their e-mail ID are requested to get their email ID registered, as follows:

- Shares in Physical Mode: Please provide Folio No., Name of shareholder scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to Registrar and Transfer Agent, M/s Universal Capital Securities Pvt. Ltd., at info@unisec.in / Company at cs@finelineindia.com.
- Shares in Dematerialized Mode: Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to Registrar and Transfer Agent, M/s Universal Capital Securities Pvt. Ltd. at info@unisec.ir / Company at cs@finelineindia.com.

For FINE-LINE CIRCUITS LIMITED

Place: Mumbai Date: August 23, 2022

Abhay Doshi **Managing Director** DIN:00040644

जे. के. इन्ट्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : U99999MH1974PLC005735

नोंदणीकृत कार्यालय : न्यू हिंद हाऊस, ३ एन. एम. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१. दूर्ध्वनी क्र.: ०२२-२२६८६००० । फॅक्स क्र.: ०२२ - २२६२००५२ ई-मेल : jkitil@raymond.in । वेबसाइट : www.jiinvesto.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') च्या

माध्यमातून आयोजित करावयाच्या ७४ व्या वार्षिक सर्वेसाधारण सभेसंदर्भात माहिती याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') जारी संबंधित परिपत्रकोंच्या अनुपालनांतर्गत कंपनीची जे. के. इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड (''कंपनी'') **चौऱ्याहत्तरावी** वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') **मंगळवार** दि. २०.०९.२०२२ रोजी स. ११.३० वाजता (भा. प्र. वे.) एजीएमच्या सचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी दोन पद्धतीतून - व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमि टेड (''डिपॉझिटरीज'') यांच्याकडे नोंदवलेले असतील त्यांना वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना इलेक्टॉनिक माध्यमातून पाठवण्यात आली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत सूचनेची प्रत नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)ची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहे.

र्द-मेल पत्ता नोंदणीकत/अद्ययावत करण्याचे स्वरूप :

- सभासदांचा ई-मेल आयडी कंपनी/लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''एलआयआयपीएल'') (रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट)/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या ई-मतदानाचा तपशील नोंदणीकत ई-मेल पत्त्यावर पाठवण्यात यावा.
- कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/एलआयआयपीएल/ डिपॉझिटरीज् यांच्याकडे नोंदणीकृत नसल्यास ते फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव आदी तपशिलासमवेत स्वाक्षरीत विनंती पत्र एलआवआवपीएल यांच्याकडे पत्ता एलआवआवपीएल (युनिट : जे. के. इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड), सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३ येथे पाठवून किंवा ईमेलच्या माध्यमातून स्वाक्षरीत विनंती पत्र <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> या ई-मेल पाठवून नोंदणीकृत करू शकतील.
- डीमॅट स्वरूपातील भागधारणासंदर्भात सभासद डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) यांना संपर्क साधून डीपीद्वारे सुचिवलेल्या प्रक्रियेचे पालन करून डीमॅट खात्यामध्ये ई-मेल पत्ता नोंदणीकृत करू शकतील.

सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर परोक्ष स्वरूपात किंवा एजीएमदरम्यान आपले मत देण्याची संधी असेल. डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील, कागदोपत्री स्वरूपातील गणधारक असलेले तसेच ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील अशा सभासदांकरिता परोक्ष . वरूपात किंवा एजीएमदरम्यान मतदानाचे स्वरूप एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत दिलेले असेल.

वरील निर्देशित माहिती ही परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांच्या लाभार्थ जारी करण्यात आली आहे. सदर माहिती नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट <u>www.</u> evoting.nsdl.com वरही उपलब्ध असेल.

पुढील माहितीसाठी सभासद फोलिओ क्रमांक/डीपी आयडी व क्लायन्ट आयडी नमूद करून एलआयआयपीएल यांना खालील पत्त्यावर संपर्क साध शकतील :

लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

युनिट : जे. के. इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड),

सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३.

ई-मेल : rnt.helpdesk@linkintime.co.in

जे. के. इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : २३.०८.२०२२

सही/-अंकिता शर्मा

पोलार इन्टहेस्टमेंट्स लिमिटेड

(सीआयएन: <u>U65990MH1974PLC017304</u>) नोंदणीकृत कार्यालय : न्यू हिंद हाऊस, ३ नरीतम मोराराजी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४०० ००१. दूरध्वनी क्र. : ०२२–२२६८६००० । फॅक्स क्र. : ०२२ – २२६२००५२

ई-मेल : polarinvestments@rediffmail.com व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') च्या माध्यमातून आयोजित करावयाच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

याद्वारे **सूचना** ट्रेण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') जारी संबंधित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत पोलार इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (''कंपनी'') ची अट्टेचाळिसावी वार्षिक सर्वसाधारण समा (''एजीएम'') **गुरुवार, दि**. २२.०९.२०२२ **रोजी स. ११.३० वाजता (भा. प्र. वे.)** एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी दोन पद्धतीतून - व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिंटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (डिपॉझिटरीज) यांच्याकडे नोंदवलेले असतील त्यांना वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत . एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या वार्षिक . अहवालासमवेत सूचनेची प्रत नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)ची वेबसाइट <u>www.</u>

evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे. ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अद्ययावत करण्याचे स्वरूप :

- सभासदांचा ई-मेल आयडी कंपनी/केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (केटीपीएल) (रजिस्टार व टान्सफर एजंट)/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या ई-मतदानाचा तपशील नोंदणीकृत ई-मेल
- कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/एलआयआयपीएल/ डिपॉझिटरीज् यांच्याकडे नोंदणीकृत नसल्यास ते फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव आदी तपशिलासमवेत स्वाक्षरीत विनंती पत्र केटीपीएल यांच्याकडे पत्ता (युनिट : पोलार इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुंडा, सेरिलिंगमपल्ली मंडल, हैदराबाद - ५०० ०३२ येथे पाठवून किंवा ईमेलच्या माध्यमातून स्वाक्षरीत विनंती पत्र <u>einward.ris@</u> kfintech.com या ई-मेल पाठवून नोंदणीकृत करू शकतील.
- डीमॅट स्वरूपातील भागधारणासंदर्भात सभासद डिपॉझिटरी पार्टिसिपंट (''डीपी'') यांना संपर्क साधून डीपीद्वारे सचिवलेल्या प्रक्रियेचे पालन करून डीमॅट खात्यामध्ये ई-मेल पत्ता नोंद्रणीकत करू शकतील

सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर परोक्ष स्वरूपात किंवा एजीएमदरम्यान आपले मत देण्याची संधी असेल. डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील, कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले तसेच ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील अशा सभासदांकरिता परोक्ष स्वरूपात किंवा एजीएमद्रम्यान मतदानाचे स्वरूप एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत दिलेले असेल.

वरील निर्देशित माहिती ही परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांच्या लाभार्थ जारी करण्यात आली आहे. सदर माहिती नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट <u>www</u>

evoting.nsdl.com वरही उपलब्ध असेल. पुढील माहितीसाठी सभासद फोलिओ क्रमांक/डीपी आयडी व क्लायन्ट आयडी नमूद करून केटीपीएल यांना

खालील पत्त्यावर संपर्क साध शकतील केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड

ठिकाण : मुंबई

(युनिट : पोलार इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गांचीबोवली, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा,

सेरिलिंगमपल्ली मंडल. हैदराबाद - ५०० ०३२ ई-मेल : einward.ris@kfintech.com

सही/-अरुण अगरवाल संचालक

पोलार इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड करिता

डीआयएन : ००१९४०१०

पीपल्स इन्टहेस्टमेंट्स लिमिटेड

सीआयएन : L67120MH1976PLC018836 नोंदणीकृत कार्यालय : न्यू हिंद हाऊस, ३ नरोत्तम मोरारजी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१.

दूरध्वनी क्र. : ०२२-२२६८६००० । फॅक्स क्र. : ०२२ - २२६२००५२ ई-मेल:<u>peoplesinvestments@rediffmail.com</u> । वेबसाइट:<u>www.pplsinvestments.com</u> व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') च्या माध्यमातून आयोजित करावयाच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी संबंधित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत पीपल्स इन्व्हेस्टमेंटस रातच बनातर जानकाव नतारचाद्वार (रूपतार) जारा त्वाचरा पारक्रकाच्या जनुरारचारामा पारच्य इन्युस्टर्स्टर, लिमिटेड (कंपनी) ची सेहेबाळीसावी वार्षिक स्वीचाराण सभा (एजीएम) गुरुवार, दि. २२.०१, २०२२ रोजी दु. ३.३० वाजता (भा. प्र. वे.) एजीएमच्या सुचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी दोन पद्धतीतून व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिंटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिंटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (डिपॉझिटरीज) यांच्याकडे नोंदवलेले असतील त्यांना वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत रजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत सुचनेची प्रत कंपनीची वेबसाइट <u>www.pplsinvesIments.com</u> वर स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर तसेच नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएल)ची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहे.

ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अद्ययावत करण्याचे स्वरूप :

- सभासदांचा ई-मेल आयडी कंपनी/लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) (रिजस्टार व ट्रान्सफर एजंट)/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या ई-मतदानांचा तपशील नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठवण्यात यावा.
- कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/एलआयआयपीएल/ डिपॉडिंग्टरीज् यांच्याकडे नोंदणीकृत नसल्यास ते फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव आदी तपशिलासमयेत स्वाक्षरीत विनंती पत्र एलआवआयपीएल यांच्याकडे पत्ता एलआयआयपीएल (युनिट : जे. के. इन्टहेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड), सी – १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०० ०८३ बेथे पाठवून किंवा ईमेलच्या माध्यमातून स्वाक्षरीत विनंती पत्र <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> या ई-मेल पाँठवून नोंदणीकृत करू शकतील.
- डीमॅट स्वरूपातील भागधारणासंदर्भात सभासद डिपॉझिटरी पार्टिसिपंट (''डीपी'') यांना संपर्क साधून डीपीद्वारे सुचिवलेल्या प्रक्रियेचे पालन करून डीमॅट खात्यामध्ये ई-मेल पत्ता नोंदणीकृत करू शकतील

सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर परोक्ष स्वरूपात किंवा एजीएमदरम्यान आपले मत देण्याची संघी असेल. डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील, कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले तसेच ज्यांनी आपले ईं-मेल पत्ते नोंद्रणीकृत केलेले नसतील अशा सभासदांकरिता परोक्ष स्वरूपात किंवा एजीएमदरम्यान मतदानाचे स्वरूप एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत दिलेले असेल.

वरील निर्देशित माहिती ही परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांच्या लाभार्थ जारी करण्यात आली आहे. सदर माहिती स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.pplsinvestments.co वरही उपलब्ध

पढील माहितीसाठी सभासद फोलिओ क्रमांक/डीपी आयडी व क्लायन्ट आयडी नमद करून एलआयआयपीएल यांना खालील पत्त्यावर संपर्क साधू शकतील

लिंक इनटाइम इंडिया प्रायट्टेट लिमिटेट (युनिट : पीपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड) सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३. ई-मेल : rnt.helpdesk@linkintime.co.in

ठिकाण : मुंबई

दिनांक : २३.०८.२०२२

पीपल्स इन्व्हेस्टमेंटस लिमिटेड करिता सही/-समा जी. नायग

संचालक डीआयएन : ०७१००९११